

# CIN-L70100MH1982PLC027198 www.indianinfotechandsoftwareltd.in

Date: 01st June 2024

To, BSE Ltd. Regd. Office: Floor - 25, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai-400 001. Scrip Code - 509051

Sub: Newspaper Publication of Audited Financial Results of the Company for the quarter and financial year ended March 31, 2024.

Dear Sir/Madam,

In compliance with Regulation 47(1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of newspaper advertisements of Audited Financial Results for the quarter and financial year ended March 31, 2024 published in the following newspapers on Saturday, June 01, 2024:

- 1. Active Times (English)
- 2. Mumbai lakshadeep (Marathi)

Please take the same on your record and acknowledge the receipt of the same.

Thanking You. Yours Faithfully For Indian Infotech & Software Limited

Manish Kumar Badola Managing Director DIN: 05016172

### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public that Bhadra Jignesh Shankarlal (My Client) intends to Purchase from the Developer M/s. Shivnath Developer & also mortgage the Flat No.1101, 11th Floor, building known as Phase I, Building no. 2 (B2) in the project known as "Shivnath Sky City" Village Khidkali, Thane ("Said Property").

The undersigned advocate hereby invites all persons having any claim in respect thereof by way of sale, exchange, gift, mortgage, charge, trust, inheritance, possession, lease, lien or otherwise whatsoever are requested to inform the same in writing with copies of such documents and other proofs in support of his/her claim / objections for ownership in respect of my Client mentioned above, shares and interest in the Said Property within a period of 7 (Seven) days from the date of publication of this notice. If no claims/ objections are received within the period prescribed above, it will be presumed and/or deemed that there are no such claims/objections and if any, the same have been waived or abandoned and the procedure to purchase and mortgage the Said Property will be completed.

Date: 01/06/2024 Place: Mumbai Sd/- Fauzia Shahab (Advocate, Mumbai High Cour A-2401, Lloyd's Estate, Vidyalankar Marg, Wadala East-400037, Phone # 9820393379

# Public Notice This is to inform that the following share certificate of ADITYA BIRLA FASHION AND

RETAIL LIMITED having its Registered office at Mumbai . Registered in the name Kalpana Bhambhani (New Name: Kalpana Sahajwani) have been lost by them.

No. of shares Certificate

	Name of the Shareholder/s	FOIIO NO.	(Re.10/- F.V)	No.(s)	DISTINCTIVE NO.(S)
ı	KALPANA BHAMBHANI Maina Bhambhani - Deceased Jashan Bhambhani - Deceased		2683	28925	107469257-107471939
	Registrar office : Link Intime West. Mumbai – 4000083				

Duplicate share certificate/s. Anil Malik Date: 01-06-2024

### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to general public at large informing that LATE SMT. HANSA RADHAKRISHNAN & MR. AJAY RADHAKRISHNAN & MR. AJAY RADHAKRISHNAN were the Joint owners of 2 Residential Flats premises situated at: Flat No. 1402 & 1403, 14th Floor, Neelkanth Gardens CHS Ltd, B.S.D. Marg, Opp. Jain Temple, Govandi East, Mumbai-400 088, having admeasuring area of 512 Sq.fts. Carpet & 394 Sq.fts. Carpet respectively. That LATE SMT. HANSA RADHAKRISHNAN had expired at Mumbai on 25.01.2010 leaving behind her Husband & son namely MR. HARIHARAN RADHAKRISHNAN & MR. AJAY RADHAKRISHNAN respectively being the only legal heir: survivors, entitled to all the rights, title, interests, share, claim, benefit in the said 2 flats and there are no any other legal heirs of LATE SMT. HANSA RADHAKRISHNAN except her Husband & Son mentioned herein.

Any persons, relatives, legal heirs, public in general etc. having any right, title, interest, share, claim, benefit upon the said 2 Flats by way of inheritance, legacy, bequeath, transfer, mortgage, sale, lien, charge, trust, maintenance or otherwise howsoever required to make the same known to the undersigned by Registered Post with acknowledgement due along with documentary proof within 15 days from the date of publication of this notice, otherwis claims if any received thereafter will be considered as waived for all intended purposes an then my clients MR. HARIHARAN RADHAKRISHNAN & MR. AJAY RADHAKRISHNAN wi proceed to sell & transfer of the said 2 Flats premises to the Purchasers (1) MR. BALAJI NATARAJAN (2) MRS. SHOBA MAHALINGAM and accordingly will register the Sale Dee NATARABAN (2) MRS. SHOBA MARALINGAM and accordingly will register the safe Deed of the said 2 Flats in name of the Purchasers (1) MR. BALAJI NATARAJAN (2) MRS. SHOBA MAHALINGAM and will proceed for transfer of said 2 Flats to name of purchasers in the concerned Society records & registers & share certificate.

Place: Mumbai. Dated: 01/06/2024.

VIJU M. KHITHANI ADVOCATE HIGH COURT. Chembur Camp, Mumbai-400 074

Company Secretary

### NOTICE

MR. NAYANKUMAR NAVINCHANDRA KOTHARI, was the sole owner and member of Padmavati Palace C.H.S. Limited, having address situated at Plot No. 191, Nanda Patkar Road, Vile Parle (East), Mumbai–400 057, having his individual 100% shares and ownership rights and title and who was holding Flat No-402, Fourth floor, A Wing, died intestate or dated. 7th March, 2024, at Mumbai and he was holding Five shares of Rs. 50/- each, bearing Share Certificate No. 8, in his individual name. The above deceased left behind his widow wife, two daughters and one son as their legal heirs being MRS. JASMINA NAYANKUMAR KOTHARI (Wife), MRS. TEJAL NIGAM SHAH (Married Daughter), MRS. VIJAL MILIND VORA (Married Daughter) and MR. OJAS NAYANKUMAR KOTHARI (Son). Out of four Legal heirs, MRS. JASMINA NAYANKUMAR KOTHARI (Wife) & MRS. VIJAL MILIND VORA (Married Daughter), have applied to the society for the transfer of name in their favour as the legal heirs of the said deceased in respect of flat and the said shares for the entire 100% share

The society hereby invites claims or objections from the heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manners as provided under the byelaws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the byelaws of the society. A copy of the registered byelaws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the chairman of the society, from the date of publication of this notice till the date of expiry of its period.

Place: Mumbai Date: 1st June,2024

Padmavati Palace C.H.S. Limited, Chairman/Secretary

## INDIAN INFOTECH AND SOFTWARE LIMITED

CIN NO.:L70100MH1982PLC027198
Addree: Office No.110, 1st Floor, Golden Chamber Pre Co-op Soc Ltd, New Link Road Andheri (West), Mumbai-400053 Email ID:indianinfotechsoftware@yahoo.com;

website:www.	maiammotechanasortwareita.m	
(Extract of Standalone Audited Financia	al Result for the Quarter and year E	nded 31st March, 2024)
		(Rs. Lacs except EPS)
	Quarter ended	Vear ended

Sr.			Quarter ende	d	Yea	r ended
No.	Particulars	31.03.2024 Audited	31.12.2023 Unaudited	31.03.2023 Audited	31.03.2024 Audited	31,03,2023 Audited
1	Total income from operations	475.39	541.45	4016.13	2112.12	4706.13
2	Net Profit/ (Loss) from Ordinary Activities before exceptional					
	items and Tax	(1,207.12)	475.76	(496.46)	232.27	78.08
3	Net Profit/ (Loss) for the period					
	after tax (after Extraordinary items)		356.06	(513.95)	171.60	60.59
4	No. of Equity Share	12670.43	10055.9	10055.9	12670.43	10055.9
5	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the balance					
	sheet of previous year)	0	0	0	0	0
6	Earning Per Share (of Re. 1/-each					
	Basic	-0.0715	0.0400	-0.0511	0.0135	0.01
	Diluted	-0.0890	0.0400	-0.0511	0.0169	0.01
Note	. The above is an extract of the detailed	format of Qua	rterly and Year	dv Audited Fin	ancial Result	s filed with

Note: ne acove is an extract or the cetailed format of Quarterly and Yearly Audited Financial Results filed withe Stock Exchange under Regulation 33 of the SEBI(Listing and Other Disclosure Requirements) Regulation 2015 and approved at the Board Meeting Held today I.e. 30th May, 2024

For Indian Infotech & Software Limite Manish k Badola Place: Mumbai Managing Director DIN: 05016172 Date: 31-05-2024

## PALACIAL REAL ESTATE PVT LTD

CIN Number: U70100MH2016PTC284387 Level 8, Centrum House, Vidyanagari Marg, CST Road, Kalina, Santacruz East, Mumbai – 400 098, Tel :- +91 62556621

[Regulation 52 (8), Read with Regulation 52 (4), of the SEBI

		(Ar	nount in F	ໃs. Lakhs
SI.		Quarte	r ended	For Year Ende
No.	Particulars	31 March 2024	31 March 2023	31 March 2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total Income from Operations		•	-
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items*)	-1.17	-1.89	-5.30
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items*)	-1.17	-1.89	-5.30
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items*)	-1.17	-1.89	-5.30
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-1.17	-1.89	-5.30
6.	Paid up Equity Share Capital	1	1	1
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	-25.47	-20.16	-25.47
8	Net worth	-23.47	-18.16	-23.47
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	4,033	4,033	4,033
10	Outstanding Redeemable Preference Shares *	1	1	1
11.	Debt Equity Ratio *	-171.84	-222.08	-171.84
12.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic:	-11.69	-18.88	-53.01
	2. Diluted:	-11.69	-18.88	-53.01
13.	Capital Redemption Reserve *	NA	NA	NA
14.	Debenture Redemption Reserve *	NA	NA	NA
15.	Debt Service Coverage Ratio *	NA	NA	NA
16.	Interest Service Coverage Ratio *	NA	NA	NA

. The above Audited Financial results have been reviewed by the audit

- committee and approved by board of director of the company at their respective meeting held on May 30th, 2024

  2. The Statutory Auditors of the company have carried out the statutory audit of
- these results 3. There are no investor complaints received pending as on March 31,2024

Previous Years periods figures have been regrouped / reclassified / restated wherever necessary to confirm to classification of current year/period

BHAGWAN WADHWAN PRAKASH SHAF Date: 30/05/2024

PUBLIC NOTICE oing on between my client 1. Mrs. Asha Kirt Shah and 2. Mr. Harshad L. Kothari (intending urchaser) and **Mr. Dinesh Krishnan** (intendin endor) owner of the Flat No. C1, (are dmeasuring 918 Sq. Ft. (Carpet Area) Groun loor, being a part of the building namely 'C' he Jeevan Bahar CHSL situated at Plot No 122 t 139, Road No 3, Chembur (E), Mumbai 400 071. Admeasuring 85.2 Sq. Mtr or 918 Sq. Ft or thereabout of carpet area, lying & being ituated on land bearing CTS No 838, 838(1 to 14) of village Chembur, Taluka Kurla and assessed by the Assessor & Collector o Municipal Rates and taxes under M – West Warc vide property ward no M-626 having account no MW0203710070000, in the registration district and Sub-District of Mumbai Suburban an within the limits of M-West ward office of Municipal Corporation of Greater Mumbai an original Society Share Certificate No 84 nprising of five shares having No 351 to 355 or the Sale of said Flat and transfer of shares ights, title and interest thereof. My clients has greed to Purchase the said Flat and shares

ALL OR THE ANY OF THE PERSONS ha claim against, in, to or upon the said Flat or any part thereof by virtue of inheritance, part thereof by write a agreement, contract, sale, mortgage possession, gift, lease, lien, charge, trust maintenance, easement, litigation or otherwise whosoever are hereby called upon to notify the ame in writing together with supporting ocumentary evidence to the undersigned a he address given herein below, within sever lays from the date hereof otherwise it will be eemed that there are no claims and failing hich my client will enter into agreement wit the abovesaid Owner assuming that no body have any objection of whatsoever nature in respect of the above said Flat/immovable

ights, title and interest in respect of the said Flat

more described in the schedule hereund

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

Flat No. C1, (area admeasuring 918 Sq. Ft Carpet Area) Ground Floor, being a part of the building namely 'C' of the Jeevan Bahar CHSI situated at Plot No 122 to 130, Road No 3 Chembur (E), Mumbai 400 071. lying & bein ituated on land bearing CTS No 838, 838(1 to 14) of village Chembur, Taluka Kurla and assessed by the Assessor & Collector of Municipal Rates and taxes under M – West Ward ide property ward no M-626 having account no MW0203710070000, in the registration district and Sub-District of Mumbai Suburban and within the limits of M-West ward office o Municipal Corporation of Greater Mumbai and original Society Share Certificate No 84 rising of five shares having No 351 to 355 ated this 1st day June 2024

## SUBHASH CHANDRA PAL

Advocate High Court, OFF. Add.: 1403-1404, 14th Floor, Signature Business Park, Nr. Fine Arts, Postal Colony Road, Chembur, Mumbai - 400 071. Tel: 9869484948 | E-mail: adv.scpal@gmail.con

GLM

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given to general public that my client **Mrs. Jasmine** Fernandes is the only legal heir of Mr. Simon Fernandes. My client has informed me that her husband Mr. Simon Fernandes was the legal and lawful owner of a residential **Flat bearing No. 06** admeasuring 595 Sq. Ft. Built Up area on the 2nd Floor of the "Vishakha" building of the society known as Kailashchandra Co-op. Housing Society Ltd. situated at CTS No. 57 of Village Pahadi Goregaon East, Taluka Borivali in the registration district of Mumbai Suburban, Mahindra Nagar, Dayabhai Patel Road, Malad (East), Mumbai – 400097 and as legal and lawful owner of the Said Flat No. 06 in Vishakha Building Mr. Simon Fernandes was holding share certificate No. 630 for 5 fully paid up shares of Rs. 50/- each issued by Kailashchandra Co-op Housing Society Ltd. Mr. Simon Fernandes died intestate on 23rd June 1985, leaving behind my client Mrs. Jasmine Fernandes as the only legal and lawful heir who is entitled to the Said Flat No. 06 in Vishakha Building and share Certificate No. 630.

All person/s having any claim/interest for the said Flat No. 06 in Vishakha Building or any part thereof by way of sale, exchange, agreement contract, gift, lease, lien, charge, mortgage, trust, inheritance, easement reservation, maintenance or otherwise howsoever is/are hereby equested to inform & make the same known to the undersigned in writing, together with supporting documents in evidence thereof within 14 days from the date of publication of this notice hereof at their office address, failing which the claims or demands, if any, of such person or persons will be deemed to have been abandoned.

> Vitesh R. Bhoir Shop No. 10, Suraj Bali Niwas

Place: Mumbai Station Road, Opp. Registration Office Date: 01st June, 2024

RELIANCE ASSET RECONSTRUCTION CO. LTD. ice Centre, 11th floor, North Side R-Tech Park, Off W Express Highway, Goregoan East, Mumbai-400063

POSSESSION NOTICE [(APPENDIX IV) RULE 8(1)]

Reliance Asset Reconstruction Company Ltd [RARC 080 (RHDFC HL) TRUST] has acquired the financial assets from Religare Housing Development Finance Corporation Limited vide Assignmer Agreement dated 29.03.2023. The Authorised Officer of Religare Housing Development Finance Corporatio imited under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interes Act. 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with Rule 3 of the Security Interes Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated 22-12-2021 calling upon Balkrishna Vasar Tanawade S/o Vasant Bal Tanawade R/o Room No 8 Gavdevi Bmc Arey Road Near Filter Pada Bus Stand Powai Mumbai, Mumbai Maharashtra-400087 Also At Flat No.801, 8th Floor , B-Wing, Shree Kapreshwar Krupa Chsl, K.I. Broker Marg Ghodupdeo Road Cotton Green, Mumbai , Maharasht Also At Pooja Apparel C2 168 Sant Rohidas Marg Opp Koli Samaj Church Sion Dharavi , Mumba Maharashtra-400017 And Krutika Balkrishna R/o Room No 8 Gavdevi Bmc Arey Road Near Filter Pada Bus Stand Powai Mumbai, Mumbai Maharashtra-400087 Also At Flat No.801, 8th Floor, B-Wing, Shree Kapreshwar Krupa CHSL, K.I. Broker Marg, Ghodupdeo Road Cotton Green, Mumbai, Maharashtra ("The Borrower") & (The Co-Borrower), to repay the outstanding amount mentioned in the notice aggregating to Rs. 53,19,539.76/- (Rupees Fifty Three Lakh Nineteen Thousand Five Hundred Thirty Nine Paise Seventy Six Only) within sixty (60) days from the date of the said notice.

AND borrower/quarantors/mortgagors having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/ guarantors/mortgagors and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) said Act ead with Rule 8 of the said Rules on this 28th day of May of the year 2024.

The borrower/quarantors/mortgagors in particular and the public in general is hereby cautioned not to dea with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Reliance Asse Reconstruction Company Ltd. for an amount of to Rs. 53,19,539.76/- (Rupees Fifty Three Lakh Ninetee Thousand Five Hundred Thirty Nine Paise Seventy Six) and interest, other charges thereon 22-12-2021 The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, If the borrower clears the dues of the "RARC" together with all costs, charges and expenses incurred, at any time before the date fixed for sale or transfer, the secured assets shall not be sold or transferred by "RARC" and no further step shall be taken by "RARC" for transfer or sale of the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY All That Piece And Parcel Of Flat No.801, Adm Abour 300 Sq. Ft. Carpet Area, In "B" Wing, 8th Floor, Shree Kapreshwar Krupa Chs. Ltd, K.I. Broker Marg Ghodupdeo (E), Mumbai-400033, Being C.s. No.720 (Part) Mazegaon Division

Place : Mumbai Date: 28.05.2024 Reliance Asset Reconstruction Company Ltd.

No.

### **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given to the public in general that, the flat and shares more particularly described in the Schedule hereunder written stand in the joint names of lat Mr. B.G.Palve and Mrs. Vijay Laxmi Palve, in the records of the Chandivali sahayog Co-op Hsg. Soc. Ltd. Dr. Subhash Baburao Palve, son of late Mr. B.G. Palve and Mrs. Vijay Laxmi Palve has made an application to the Society, for the transmission cum transfer of shares in the name of Dr. Subhash Baburao Palve, on basis of Gift Deed dated 12th June 2023 xecuted by Mrs. Vijay Laxmi Palve in favour of Dr. Subhash Baburao Palve, for the said flat and said shares along with no objections given by Mrs. Nita Kumari, Ms. Ranjana Baburao Palve and Mrs. Rakhee Singh, being daughters of late Mr. B.G. Palve and Mrs Vijay Laxmi Palve, in the records of the Chandivali sahayog Co-op. Hsg. Soc. Ltd. Dr Subhash Baburao Palve.

All persons having any claims against to or in respect of the said flat/said shares or any part thereof by way of inheritance, tenancy, license, mortgage, sale, etc. or otherwise nowsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned a the address given below within a period of 14 days from the publication hereof, failing which the formalities as regards transmission of shares will be completed withou reference to such claims.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

All that flat No.708, admeasuring 272.37 sq.ft. built up area, situated on the 7th Floor, Chandivali Sahayog Co-op. Hsg. Soc. Ltd. Building No.26A, MHADA Colony, Chandivali, sahayog Powai Mumbai 400 072 and Share Certificate No. 054, bearing distinctive Nos. 266 to 270 issued by Chandivali sahayog Co-op. Hsg. Soc. Ltd.

DATED: 01.06.2024

Chandivali Sahayog Co-op. Hsg. Soc. Ltd. Building No.26A, MHADA Colo Chandivali sahayog, Powai Mumbai - 400 072

Hon, Secretar

### **SHALIMAR PRODUCTIONS LIMITED**

Regd. Office: - A-9, Shree Siddhivinayak Plaza, Plot No. B-31, Off Link Road, Andheri (West), Mum-53 Tel: 022-67424815, Website: www.shalimarpro.com, Email: contact@shalimarpro.com CIN: L01111MH1985PLC228508

**EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024

			,	(< in lacs)
PARTICULARS	Quarter Ended 31.03.2024 UN-AUDITED	Quarter Ended 31.03.2023 UN-AUDITED	Year Ended 31.03.2024 AUDITED	Year Ended 31.03.2023 AUDITED
			_	
Total income from operations (net) Net Profit for the period (before Tax, Exceptional Net	117.76	80	208.71	218.19
Profit for the period (before Tax, Exceptional Net Profit for the period before tax	56.61	19.08	9.94	9.80
(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax	56.61	19.08	9.94	9.80
(after Exceptional and/or Extraordinary items) Total comprehensive Income for the period	56.61	19.08	7.38	7.25
(Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) Paid up equity share capital	56.61	19.08	7.38	7.25
(Face Value of Rs. 1 each, fully paid up)	9843.28	9843.28	9843.28	9843.28
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year) Earnings Per Share	362.74	355.35	362.74	355.35
(before and after extraordinary items) (of Re. 1/- each) a)Basic :	0.01	0.00	0.00	0.00
b)Diluted:	0.01	0.00	0.00	0.00
Note: The above to the state of	DESTRUCTION OF THE	It. f II M.		

Note: The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the Year ended 31st March, 2024 an Unaudited Financial Result subject to limited review by Auditor for the Quarter ended 31st March, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The fu ormat of the Audited Financial Results are available on the website of BSE Limited - www.bseindia.com where the securities of the Company are listed and is also available on the website of the Company - www.shalimarpro.com

For and on behalf of Board of Director Sd/

Date: 30.05.2024

DIN: 0041362

184.03

1143.35

### **NEOGEM INDIA LIMITED** CIN: L36911MH1991PLC063357

Regd. Address: G/32, Gems & Jewellery Complex III, Seepz (SEZ), Andheri (E), Mumbai-400 096 Tel. No.: (022) 2829 1123 Email: mail@neogemindia.com Website: www.neogemindia.com Extract of Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2024

Particulars	Quarter Ended March 31, 2024	Quarter Ended March 31, 2023	Year Ended March 31, 2024	Year Ended March 31, 202
	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
Total income from operations	0.00	0.96	0.19	0.97
Net Profit for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	(4.21)	(0.37)	(80.17)	(7.34)
Net Profit for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(4.21)	(0.37)	(80.17)	(7.34)
Net Profit for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(4.21)	(0.37)	(80.17)	(7.34)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after Tax)]	(4.21)	(0.37)	(80.17)	(7.34)
Equity share capital (Face Value of Equity Share ₹ 10/- Per Share)	817.20	817.20	817.20	817.20
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)				
Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing operations)				
Basic:	(0.05)	(0.00)	(0.98)	(0.09)
Diluted:	(0.05)	(0.00)	(0.98)	(0.09)

year ended March 31, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listin nd Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The above disclosure is made as per revis SEBI guidelines. The Full format of the guarter ended Results are available on the Stock Exchange website at www.bseindia.com and on the website of the Company at www.neogemindia.com 2. The above audited results were reviewd by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors in its meeting on **Thursday, 30<sup>th</sup> May, 2024. 3.** The figures of the previous periods ave been regrouped / rearranged wherever necessary to confirm current period's classification For Neogem India Limited

Ronak Doshi

Place : Mumbai Whole Time Director & CFO Date : 30th May, 2024 DIN: 00102959



Basic/Diluted EPS

Place: Mumbai

Date: 30.05.2024

## PRIYA INTERNATIONAL LIMITED

CIN: L99999MH1983PLC086840 Regd. office: 501, 5th Floor, Kimatrai Building, 77-79, Maharshi Karve Marg, Marine Lines (East), Mumbai-400 002.Tel.: 022-4220 3100. Website: www.priyagroup.com, E-mail: cs@priyagroup.com

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024 (Rs. In Lacs except EPS Quarter ended Year Ended (Audited) naudited) (Audited) (Audited) (Audited) 1 Total income from operations 83.57 170.30 248.16 856.73 (56.30 Net Profit / (Loss) for the period (before Tax Exceptional and/or Extraordinary items) 12.28 (5.70)(36.72) 51.1 Net Profit / (Loss) for the period before tax 12.28 1120.97) 51.13 (after Exceptional and/or Extraordinary items Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items 3.30 (26.67 (1181.22) 13.4 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive 16.29 (11.38 Income (after tax)] 6 Equity Share Capital 99.60 99.60 99.60 99.60 99.60 as shown in the Audited Balance Sheet Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operation

- The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and year ended 31st March 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter and year ended 31st March, 2024 are available on the Stock Exchange website (www.msei.in) and Company's website (www.priyagroup.com).
- The above audited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board Directors at their meeting held on 30th May, 2024 Corresponding figures of the perious quarter/ year have been regrouped, recasted and reclassified to make

them comparable wherever necessary

For and on behalf of the Board of Director Aditya Bhuwania

#### **VEERHEALTH CARE LIMITED** CIN: L65910MH1992PLC067632 Registered Office: 629-A, Gazdar House, 1st Floor, Near Kalbadevi Post Office, J.S.S. Marg, Mumbai - 400 002.

Tel: (022) 22018582 Email: info@veerhealthcare.net Website: www.veerhealthcare.net Extract of Standalone Audited Financial Results for the Year Ended 31st March, 2024

(Rs. In Lakhs **PARTICULARS** Quarter ended Year Ended Year Ended 31-03-2024 31-03-2024 31-03-2023 Audited Audited Audited 336.72 1322.31 1327.33 1 Total income from operations 2 | Net Profit / Loss for the period (before Tax Exceptional and/ 111.69 15.82 128.30 or Extraordinary items) Net Profit / Loss for the period before tax (After Exceptional and / or Extraordinary items) 15.82 128.14 111.69 Net Profit / Loss for the period after tax (After Exceptional and / or Extraordinary items) -55.37 40.60 158.20 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax)and Other Comprehensive Income (after tax) -51.3041.36 151.68 6 Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each) 1999.85 999.92 1999.85

discontinued operations) --0.26 a) Basi 0.21 (b) Diluted: -0.26 0.21 1.52 NOTE:-The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone

Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited

8 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and

Balance sheet of the previous year

Quarterly Financial Results is available on the BSE website www.bseindia.com and on the company's website www.veerhealthcare.net. For Veerhealth Care Limited PLACE : MUMBAI Bhavin S. Shah

DATE: May 30, 2024

Managing Director DIN: 03129574

NA

#### **MAYUKH DEALTRADE LIMITED** CIN:L51219MH1980PLC329224

r, Crystal Rose C.H.S LTB, Datta Mandir Road, Mahavir Nagar, Kandivali West, Mumbai, Maharashtra, 400067 Email id:info@mayukh.co.in , website:www.mayukh.co.in

(EXTRACT OF STANDALONE & CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER & YEAR ENDED 31ST MARCH, 2024)

Sr.	Particulars			Standalone					Consolidated	l	
		3 months ended 31-Mar-24 Audited	Preceding 3 months ended 31-Dec-23 Unaudited	Correspond- ing 3 months ended in the previous year 31-Mar-23 Audited	Year to Date figures for current	Previous accounting year ended 31-Mar-23 Audited	3 months ended 31-Mar-24 Audited	Preceding	Correspond- ing 3 months ended in the previous year 31-Mar-23 Audited	Year to Date figures for current Period ended 31-Mar-24 Audited	Previous accounting year ended 31-Mar-23 Audited
1	Total income from operations	99.34	151.73	78.62	355.73	219.03	99.34	151.73	78.62	355.73	221.65
2	Total Expenses	41.76	100.82	51.56	202.28	141.91	41.86	100.93	51.56	202.49	141.57
3	Net Profit/ (Loss) before tax after exceptional items	57.59	50.91	27.06	153.44	77.12	57.49	50.80	27.06	153.24	80.08
4	Net Profit/ (Loss) after Tax and Exceptional Items	48.26	37.67	6.21	119.19	56.28	48.19	37.59	6.21	119.04	59.23
5	Total Comprehensive Income	48.26	37.67	6.21	119.19	56.28	48.19	37.59	6.21	119.04	59.23
6	Paid-up Equity Share Capital (F.V 5/- each)	1200	1140.00	800.00	1200.00	800.00	1205.00	1145.00	805.00	1227.80	805.00
7	Earning Per Share Basic	0.2	0.17	0.04	0.50	0.35	0.2	0.16	0.04	0.48	0.37
	Diluted	0.2	0.17	0.04	0.50	0.35	0.2	0.16	0.04	0.48	0.37
Γ.	The above Audited standalone financial results f				0004 barra b		J I AJia O		al	Hara Daniel	-f Discretes

- in their meeting held on 30 May, 2024. The statutory auditors have expressed an unmodified opinion on the audited standalone financial results for the year ended 31.03.2024
- The figures for the corresponding previous period have been regrouped / reclassified wherever necessary, to make them comparable. The Statutory auditors of the Company have carried out a "Limited Review" of the above results as per Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requir
- Regulations, 2015. The Company has adopted Indian Accounting standards (Ind AS) with effect from 01st April, 2017 and accordingly, the above results have been prepared in accordance w
- the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 The Ind AS compliant financial result, pertaining to corresponding Quarter and Year Ended March 31, 2024 have not been subject to limited review to Audit, However, t management has exercised necessary due diligence to ensure that such financial result provide a true and fair view of its affairs."
- The Company is engaged In the business of "Distribution" therefore, has only one reportable segment In accordance with Ind AS 108 "operating Segme Note: During the F.Y. 2022-23 the company has issued 20,000,000 warrants at a price of Rs. 9.20/- (F.V. 5/-) per warrants out of which 96,00,000 warrants fully con
- into equity shares at a price Rs. 9.20 (F.V. 5/-). Till 31st March, 2023. ) The Company has further received applications during March 2024 quarter for conversion of 12,00,000 warrants into equity shares at a price of Rs. 9.20/- (F.V. 5/-) pe
- Balance 24,00,000 warrants not yet converted (as on 31st March, 2024), However, for the same 25% application money i.e. Rs. 2.30/- per warrants was received security premium in advance during F.Y. 2022-2023. ) During the quarter the company has converted 12,00,000 warrants into Equity Shares, the company has filed Form Pass - 3 with ROC and paid-up capital as on 31

March, 2024 is 12,00,00,000/ however the listing permission and trading permission for 32,50,000 Equity shares has been received by company For and behalf of Board

Date:31-05-2024

warrants and same has converted.

Mit Tarunkumar Brahmbhat Managing Director DIN::06520600

Rs. In Lakhs

Published and Printed by Mr. Vijay Pandurang Chandwadkar on behalf of M. S. Media & Publications Private Limited. Printed at print Somani Printing Press - Gala No 3 & 4, Amin Industrial Estate, Sonawala Cross Raod no 2, Near Jawahar Nagar Fatak Bridge, Goregaon East. Mumbai 400063. and Published at A-502, Plot 239, RDP 6, A Wing, Kesar Plaza, near Charkop Market, Kandivali (W.), Mumbai-400 067. Legal Advisor: Adv. Bhanudas Jagtap And MKS Legal Associates, Tel.: 022-20891276, 022-46007644/7718872559, 09833891888, 9833852111. Fax: 022-28682744 RNI No. MAHENG/2015/63060. e-mail: mumbai.lakshadeep@gmail.com, activetimesnews@gmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com. Editor - D. N. Shinde

जाहिर नोटीस मे. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांचे मुख्य कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई-४०००८१.

अर्ज दाखल

दिनांक

२८/३/२४

२८/३/२४

२८/३/२४

२८/३/२४

सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पास्टाने समन्स

उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने दिनांक ०७/०६/२०२४ रोजी

या नोटीसीद्रारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की. वरील तारखेस आपण वेळेवर हज

न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्याप्रमाणे वरीत

नारखेस तत्पर्वी आपला संपर्ण पत्ता कळविण्यात कसर केल्यास आपला बचाव रह समजण्यात येईल

म्हण्न आज दिनांक १७/०५/२०२४ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.

विसागर फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड

नोंदणीकत कार्यालयः ९०७/९०८. देव प्लाझा. एस.व्ही.रोड. अंधेरी (प). मंबर्ड-४०००५८

ानुसाहुत कार्यास्त एक एक्ट्रिक्ट च्या कार्या, राज्यास्त्रक, कार्या (१), ब्यून २००००र. तुर.०२२-६७४२४८९५, वेबताईट: www.vfsl.org, ई-मेल: info@visagar.com ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरीता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

टिप: सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह साव

करण्यात आलेली **३१ मार्च, २०२४** रोजी संपलेल्या तिमाही व वर्षांकारिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. **३१ मार्च, २०२४** रोजी संपलेल्या तिमाही व वर्षांकारिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीचे शेअर्स

जेथे सूचिबध्द आहे त्या एनएसईच्या <u>www.nseindia.com</u> आणि बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> व

केंक ऑग्न बड़ौदा ई विजया, डॉबिवली (पुर्व) शाखा: वैशम्पायन इमारत, बाबासाहेब जोशी रोड, फड़के रोड समोर, डॉबिवली (पुर्व)-४२१२०१. दूर.:०२५१-२४५६३३६, ई-मेल:vidome@bankofbaroda.com

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

(सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ चे नियम ८(१))

खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समे

ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ (५४/२००२) अंतर्गत **बँक ऑफ बडोदा**चे प्राधिकत अधिकारी

आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८, ९ सहवाचिता कलम १३(१२)

अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक ०७.०३.२०२४ रोजी वितरीत केलेल्या **मागर्ण** 

सूचनेनुसार कर्जदार/जामिनदार श्रीमती रेखा रवी बैलुर, र/िठ.: फ्लॅट क्र. १०१ व १०२, क्षेत्रफळ

सुमारे३६० चौ.फु. (एकूण ६७० चौ.फु.) बिल्टअप क्षेत्र, १ला मजला, शंकर पारवती कोहौसोलि

म्हणन जात दमारत, गणेश नगर, स्टार कॉलनी समोर, डोंबिवली पर्व, जमीन अ.क. १३७, हिस्सा

क्र.०२, गाव सागाव, मानपाडा रोड, डोंबिवली पुव-४२१२०१, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे

**व केडीएमसीच्या मर्यादेत** आणि मालमत्तेचे मालक/हमीदार यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६०

देवसांच्या आत २९.०२.२०२४ रोजी देय रक्कम रू.२६,६८,०९१/- **(रूपेये सव्वीस लाख** अ<mark>डुसष्ट</mark>

कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/जामिनदार/

तारणकर्ता व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ९ अन्वये

त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमृद केलेल्या मालमत्तेचा ताबा २८ मे. २०२४ रोजी

विशेषतः कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर

मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **बँक ऑफ** बडोदा, डोंबिवली (पुर्व) शाखा यांच्याकडे २९.०२.२०२४ रोजी देय रक्कम रू.२६,६८,०९१/-

(रूपये सव्वीस लाख अडुसष्ट हजार एक्याण्णव फक्त) अधिक करारदराने त्यावरील व्याज तसेच

स्थावर मालमत्तेचे वर्णन

श्रीमती रेखा रवी बैलुर, रवी बैलुर यांची पत्नी यांचे फ्लॅट क्र. १०१ व १०२, क्षेत्रफळ सुमारे ३६०

हजार एक्याण्णव फक्त) जमा करण्यास सांगण्यात आले होते

प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिभार इत्यादी रक्कम जमा करावी.

शिक्का

कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर,अपवादात

ज्ञानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मव

. एकण कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता

राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व व नंतर)

कंपनीच्या www.vfsl.org वेबसाईटवर उपलब्ध आहे

... pत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व अन्य सर्वंकष उत्पन्न

आणि/किंवा विशेष साधारण बाब पर्व #)

आणि/किंवा विशेष साधारण बाब नंतर #)

आणि/किंवा विशेष साधारण बाब पूर्व #)

रणा केलेले समभाग भांडवल

(रू.१/-प्रत्येकी)

ठिकाणः मुंबई

करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

गठविण्यात आलेले आहे. परंतु प्रतिवादी यांना समन्स न झाल्याने / त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्यान

दावा

क्रमांक

....अर्जदा

जाब

देणार

क्र.

3

3

ठिकाण : मुंबई

दावा खकम

रुपये

२४९५ १८३०४०१६

२४९५ १८३०४०१६

२४९६ १८३०४०१६

२४९६ १८३३५२५१

२८/३/२४ २४९६ १८३३५२५१ ५

मे. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा

महाराष्ट्र राज्य बिगर कवी सहकारी

पतसंस्था फेडरेशन लि. मंबर्द.

39.03.7078 39.03.7078 39.03.7073

(920.00

(920.00

(920.00

(920.00

(920.00

विसागर फायनान्शियल सर्विसेस लिमिटेडकरित

डीआयएन:००४१३६२७

848.48

848.4

848.48

890.0

89.2

(369.40)

(369.40)

(329.40

(369.40)

(0.00)

न्यु सातारा जिल्हा नागरिक सहकारी पतसंस्था मर्या. मुंबई.

पत्ता : ब/ १, प्रोग्रेसिव्ह बिल्डींग, डॉ. कंपाऊंड,

जाब देणाऱ्याचे नाव

१ श्री. अरविंद श्रीधर लांजेकर

३ श्री. दिनेश अरविंद लांजेकर

५ श्री. अरविंद श्रीधर लांजेकर

२ श्री. वैभव वसंत लाड

४ कविता दिनेश लांजेकर

जाहीर समन्स देत आहोत.

दत्ताराम लाड मार्ग, चिंचपोकळी (पु), मुंबई - ४०० ०१२.

रोज वाचा

नमना क्र.आयएनसी-२६

(कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे

नियम ३० नुसार)

विद्यमान कंपनीकरिता परवानासाठी वत्तपत्रात

प्रकाशित करावयाची जाहिरात

केंद्र शासन, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष

कंपनी कायदा २०१३, कंपनी कायदा २०१३ चे

कलम ८(१) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम

स्कॅनपॉईंट अग्र ॲण्ड टेक्निकल एज्युकेशन

**प्रायव्हेट लिमिटेड** यांचे नोंदणीकृत कार्यालयः

जी-९, बेसमेंट, एम्बेसी सेन्टर, नरीमन पॉईंट, मुंबई,

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे

की, १४ मे, २०२४ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण

सभेत (ईओजीएम) मंजर विशेष ठरावानसार प्रायव्हेट

लिमिटेड असे अतिरिक्त शब्द न लावता कलम ८

अन्वये नोंद करून घेण्यासाठी कायद्याच्या कलम /

अन्वये परवाना प्राप्त करण्यास कंपनीने कंपनी कायदा

२०१३ च्या कलम ८ अन्वये केंद्र शासनाकडे

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नियोजित बदल/

स्थितीमळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्य

हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या

प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षोप रजि. पोस्टाने सदः

सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसांच्या** आत

कंपनी निबंधक, महाराष्ट्र, मंबई यांचा पत्ता-एव्हरेस्ट,

५वा मजला, १००, मरीन ड्राईव्ह, मुंबई-

४००००२, महाराष्ट्र, भारत येथील कार्यालयात

पाठवावी तसेच एक प्रत याचिकाकर्ता कंपनील

त्यांच्या खाली नमुद नोंदणीकृत कार्यालयात

जी-९, बेसमेंट, एम्बेसी सेन्टर, नरीमन पॉईंट,

स्कॅनपॉईंट अग्र ॲण्ड टेक्निकल एज्युकेशन

मुंबई, महाराष्ट्र-४०००२१, भारत.

च्या वतीने व करिता

प्रायव्हेट लिमिटेड

श्री. मयांक यादव

डीआयएन:१०३४३६०३

दिनांक: ३०.०५.२०२४

@

GARNET

ठिकाण: मुंबई

दिनांक: ३०.०५.२०२४

ठिकाण: मुंबई

अर्ज करण्याचे योजिले आहे.

पाठवावे

सही/-

महाराष्ट्र-४०००२१, भारत, **याचिकाकर्ता**.

२०१४ चे नियम २० प्रकरणात

दिनांक: ०१.०६.२०२४

१७ व्याज सेवा समावेशन प्रमाण

उपलब्ध आहे.

तारीख: ३०.०५.२०२४

ठिकाण: मुंबई

४०१२०३.

ठिकाण: मुंबई

### ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

36 0 0 1						0 \	
र पातर लिथरांग	$\vdash$				`	ात, प्रति शेअर ड '	
दै. 'मुंबई लक्षदीप'	1			संपलेली तिमाही		संपलेले	वर्ष
	अ. क्र.	तपशील	३१.०३.२४ लेखापरिक्षित	३१.१२.२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२४ लेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित
	٩	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	£009.£9	08,99.00	033.82	94088.80	३२२४.५०
	२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(५७७.६७)	0007.24	(२७९६.०९)	98९२३.९८	(५१२९.०७)
जाहीर सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. शैलेश मोरारजी	3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	३७०.५६	<b>६</b> ९९५.५५	(२४१८.३१)	99020.६9	(५२९२.८४)
सोलंकी व श्री. प्रितेश मोरारजी सोलंकी हे फ्लॅट क्र.ए/१, तळमजला, ए विंग, निखील अपार्टमेंट, निखील कोहौसोलि. म्हणून ज्ञात सोसायटी, गाव	8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	३७०.५६	<b>६९९५.५५</b>	(२४१८.३१)	99020.६9	(५२९२.८४)
आचोळे, तालुका वसई, जिल्हा पालघर येथील जागेचे मालक होते. पुढे असे समजले की,	ч	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	३७०.६०	<b>६</b> ९९५.५५	(२४१९.८१)	99020.43	(५२९३.१२)
सोसायटीद्वारे वितरीत भागप्रमाणपत्र क्र.००१	Ę	प्रदानित समभाग भांडवल	3990.00	3990.00	3990.00	३१९०.००	३१९०.००
(अनुक्रमांक १ ते ५) हरवले व गहाळ झाले आहे.	Ø	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)	२९३९२.४७	२९०२१.८७	୩७६६४.९३	२९३९२.४७	୩७६६४.९३
जर कोणा व्यक्तीस सदर दस्तावेजांवर आणि उपरोक्त	۷	प्रतिभूती प्रमुख खाते	-	-	-	-	-
हस्तांतरणाबाबत विक्री, बक्षीस, भाडेपट्टा,	9	निव्वळ मूल्य	324८२.४७	३२२११.८७	२०८५४.९३	324८२.४७	२०८५४.९३
वारसाहक, अदलाबदल, तारण, अधिभार, मालकी	90	प्रदानित कर्ज भांडवल/थिकत कर्जे	२१८६६	३६२९३	38220	२१८६६	38550
हक्क, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरुपाचा कोणताही	99	थिकत परिवर्तनीय प्राधान्य शेअर्स	-	-	-	-	-
दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी	92	कर्ज समभाग प्रमाण	0.65	0.03	9.04	0.02	9.04
त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात ॲड. मॉन्सीला क्रास्टो यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४	93	प्रतिशेअर उत्पन्न (प्रत्येकी रु.१०/–) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)					
दिवसांत कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे दावे		१. मूलभूत (रु.)	9.9६	२१.९३	(७.५८)	38.08	(१६.५९)
सोडून दिले आहेत आणि/िकंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.		२. सौम्यीकृत (रु.)	9.9६	२१.९३	(७.५८)	3६.७६	(१६.५९)
अस समजल जाइल. अंड. मॉन्सीला क्रास्टो	98	भांडवल विमोचन राखीव	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.
प्लॅट क्र.ए/१०२, चावरे आर्केड कोहौसोलि,	94	कर्जरोखे विमोचन राखीव	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.
अभिनव हॉस्पिटलच्या वर, नालासोपारा (पश्चिम)-	9६	कर्ज सेवा समावेशन प्रमाण	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.

. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता निष्कर्षाचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तद्नंतर ३० मे, २०२४ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद पटावर घेण्यात आले आणि वैधानिक लेखापरिक्षकांनी मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.

एन.ए.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ५२ अन्वयं स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमना स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.finguestfinance.in वेबसाईटवर उपलब्ध आहे. सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ५२(४) अन्वये वर संदर्भीत बार्बीकरिता अंशत: निवारण

बीएसईकडे करण्यात आले आणि ते बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.finguestfinance.in वेबसाईटवर्ग

फिनक्वेस्ट फायनान्शियल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडकरिता

हार्दिक बी. पटेल

एन.ए.

व्यवस्थापकीय संचालक व सीईओ डीआयएन:००५९०६६३

श्री कृष्णा देवकॉन लिमिटेड

नोंद. कार्या.: ''श्री कृष्णा'' ८०५/८०६, लक्ष्मी इंडस्ट्रिअल इस्टेट समोर, न्यू लिंक रोड, अंधेरी (प), मुंबई, महाराष्ट्र-४०००५३, भारत. कॉर्पोरेट कार्यालयः एमझेड-१-२, स्टार लाईट टॉवर, २९, वाय.एन. रोड, इंदौर, मध्यप्रदेश-४५२००१, भारत. फोन :+९१-०२२-४६०८२२९९ च +९१-७३१-४०४१४८५, ईमेल:shrikrishnaelectra@hotmail.com, info@shrikrishna.com, वेबसाईट: www.shrikrishnadevconlimited.com सीआयएन: एल६७१९०एमएच१९९३पीएलसी०७५२९५

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता एकमेव व एकत्रित लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		99	PHQ			(का	ld.	
तपशील	संपलेली तिमाही ३१.०३.२४ लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.०३.२३ लेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२४ लेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२३ लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.०३.२४ लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३१.०३.२३ लेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२४ लेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२३ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	६७०.३२	9090.89	२५४५.१०	३१२९.१६	६७०.३२	9090.89	२५४५.१०	३१२९.१६
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	२३६.६०	६५८.९५	£88.3C	६६१.४९	२३६.६०	६५८.९५	<b>&amp;88.3</b> C	६६१.४९
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	२३६.६०	६५८.९५	<b>६</b> ४४.३८	६६१.४९	२३६.६०	६५८.९५	<b>६</b> ४४.३८	६६१.४९
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर	9३२.२६	8८9.09	४४४.९२	४८२.२६	932.2६	8८9.09	४४४.९२	४८२.२६
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न	932.28	8८9.७9	४४४.९२	४८२.२६	9३२.२६	8८9.09	888.92	४८२.२६
समभाग भांडवल (रु.१०/- प्रती)	२८००.००	२८००.००	२८००.००	२८००.००	२८००.००	२८००.००	२८००.००	२८००.००
राखीव (पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून)	-	-	५३६६.३०	४९२१.३८	-	-	५३६६.३०	४९२१.३८
उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस) (रु.१०/- प्रती)								
१) मूळ ईपीएस	0.80	9.02	9.48	9.02	0.80	9.02	9.48	9.02
२) सौमिकृत ईपीएस	0.80	9.02	9.48	9.02	0.80	9.02	9.48	9.02

. सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन, २०१५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली ३१.०३.२०२४ रोजी 'संपलेली त्रैमासिक/वार्षिक लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उत्तारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या http:// www.shrikrishnadevconlimited.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या http://www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> सही/ सुनिल कुमार जैन (व्यवस्थापकीय संचालक) डीआयएन:००१०१३२४

संचालक मंडळाच्या वतीने व करित

स्थळ: इंदौर

**GARNET INTERNATIONAL LIMITED** 

(CIN : L74110MH1995PLC093448)
Regd. Office : OFFICE NO-901, RAHEJA CHAMBERS, FREE PRESS JOURNAL MARG, NARIMAN POINT MUMBAI 400021 Website: www.garnetint.com. Email-id: info@garnetint.com. Phone No.: +91-22 22820714: +91-22 22820715

Audited Standalone and Consolidated Financial results for the quarter and year ended 31st March, 2024

											(KS. IN LAKNS)
	Particulars		S	tandalone					Consolidated		
		Q	Quarter ended Year ended Quarter ended				Year ended				
		31.03.2024 Audited	31.12.2023 Unaudited	31.03.2023 Audited	31.03.2024 Audited	31.03.2023 Audited	31.03.2024 Audited	31.12.2023 Unaudited	31.03.2023 Audited	31.03.2024 Audited	31.03.2023 Audited
1	Total Income from Operations	1,900.88	23.76	93.45	1,966.39	2,161.57	1,967.48	1,226.39	1,020.15	2,032.99	5,933.09
2	Net Profit/ (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	13.70	78.92	8.35	(140.64)	185.62	20.46	175.82	105.73	(133.88)	381.66
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	13.70	78.92	8.35	(140.64)	185.62	(441.53)	175.82	105.73	(133.88)	381.66
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	12.92	78.92	8.39	(141.41)	185.66	(444.06)	175.82	50.35	(598.40)	326.27
5	Total Comprehensive Income for the period [ comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	13.03	78.95	8.73	(140.62)	186.28	(443.95)	175.85	50.69	(597.60)	326.89
6	Equity Share Capital	1,963.50	1,963.50	1,963.50	1,963.50	1,963.50	1,963.50	1,963.50	1,963.50	1,963.50	1,963.50
7	Reserves ( excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance sheet of the previous year	-	-	-	551.17	691.89	-	-	-	772.53	1,235.75
8	Earnings Per Share ( of Rs.10/- each) (for continuing and discontiued operations)										
	a. Basic	0.07	0.40	0.04	(0.72)	0.95	(-2.26)	0.90	0.26	(3.05)	1.66
I Ц	b. Diluted	0.07	0.40	0.04	(0.72)	0.95	(-2.26)	0.90	0.26	(3.05)	1.66

Note:- The above is an abstract of the detailed format of the Financial Resuts - As per IND AS Compliant filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosur Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial results are available on the Company's website www.garnetint.com and on the BSE website. For GARNET INTERNATIONAL LIMITED Place : Mumbai Date : 30th May, 2024

## ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

सीआयएन:एल५११०९एमएच१९८२पीएलसी३१९००८, वेबसाईट:www.authum.com, ई-मेल:info@authum.com, दुर.क्र.:०२२-६७४७२९१७ नोंदणीकृत कार्यालय: ७०७, रहेजा सेंटर, फ्रि प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१.

३१.०३.२०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव व एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

										(रु.कोटीत)
			एकमे	व			एकत्रित			
तपशील		संपलेली तिमाही		संपलेले उ	ार्धवर्ष	संपलेले वर्ष	संपलेली तिम	गही	संपलेले अर्धवर्ष	संपलेले वर्ष
	३१.०३.२४ लेखापरिक्षित	३१.१२.२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित	३१.०३.२४ लेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित	३१.०३.२४ लेखापरिक्षित	३१.१२.२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित	३१.०३.२४ लेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	८८६.०१	४९१.५३	(११८.१४)	२४१२.०१	३७४.२२	934६.९०	६९३.६२	99.८९	४४००.८९	६२७.९२
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	9288.42	<b>६५८.</b> ३३	(948.34)	२९२३.२७	२८७.१८	9330.८९	<b>६५५.</b> 0८	२०.२३	४१६७.९७	<b>६५.</b> ४४
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	9288.42	<b>६५८.</b> ३३	(948.34)	२९२३.२७	२८७.१८	9330.८९	<b>६५५.</b> 0८	9९9७.६४	४२२५.५६	8349.3
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	989८.३३	Ę0 <b>4.</b> 03	(१३४.२९)	२९२३.६८	280.20	9430.92	<b>६</b> 09.३६	9830.00	8268.63	8308.03
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	9६९६.३९	9389.58	(४८७.९१)	४७७३.७६	(१३०.२९)	9७६५.00	9330.9८	२२१३.४६	<b>६</b> १३४.८४	४५६३.०२
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१/- प्रती)	9६.९८	१६.९८	१६.९८	१६.९८	१६.९८	१६.९८	१६.९८	9६.९८	१६.९८	१६.९८
उत्पन्न प्रतिभाग (रु.१/ – प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)			, ,							

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक व अर्धवार्षिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक व अर्धवार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com) आणि कंपनीच्या (www.authum.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> मंडळाच्या आदेशान्वरे ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकरिता

सही/

अमित डांर्ग पूर्णवेळ संचालव डीआयएन:०६५२७०४४

२५३.४१

इंडियन इन्फोटेक ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेड

सीआयएन: एल७० १००एमएच १९.२पीएलसी० २७९९८ पत्ता: कार्यालय क्र.११०, १ला मजला, गोल्हन चेंबर ग्री को-ऑप.सो.लि., न्यु लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३. ई-मेंक indianinfotechsoftware@yahoo.com, वेबसाईट:www.indianinfotechandsoftwareItd.com ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		संपलेली तिमाही		संपलेत	हे वर्ष
तपशील	३१.०३.२४ लेखापरिक्षित	३१.१२.२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित	३१.०३.२४ लेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	४७५.३९	489.84	8098.93	२११२.१२	8008.93
साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबपूर्व)	(१२०७.१२)	४७५.७६	(४९६.४६)	232.20	00.00
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबनंतर)	(९०५.६४)	348.08	(५१३.९५)	909.80	६०.५९
समभागांची संख्या	92800.83	90044.8	90044.8	92800.83	90044.9
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून)	0	0	0	0	0
उत्पन्न प्रतिभाग (रु.१/– प्रत्येकी)					
मूळ सौमिकृत	-0.0094 -0.0690	0.0800	-0.0499 -0.0499	0.09३५ 0.09६९	0.09
टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्रायरमेंट्स) रेप्युलेशन २०१	५ च्या नियम ३३	अन्वये स्टॉक एक्स	न्वेंजकडे सादर क	रण्यात आलेली श्रै	नासिक व वार्षिक

खापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. आणि आज अर्थात ३० मे, २०२४ रोजी झालेल्या मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. इंडियन इन्फोटेक ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेडकरित

मनिष के. बडोल दिनांक : ३१.०५.२०२४ डीआयएन:०५०१६१७२

### Court Room No. 84, Mazgaon IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT MUMBAI SUMMARY SUIT NO. 726 OF 2023

(Under O.XXXVII R.2 of CPC 1908) (Under O. V. Rule 20(1-A)of CPC for Paper Publication) Plaint lodged on : 20 / 07 /2023 Plaint admitted on: 23 / 08 /2023

SUMMONS to answer plaint Under section O. XXXVII, Rule 2 of the Code of Civil Procedure, 1908.

Smt. Manjula Laxmichand Gangar, age 68 Years ] residing at A/603, Kamla Vihar ABCD CHS Mahavir ] Nagar, Kandivali (W), Mumbai- 400 067] ... Plaintiff

V/S 1, VIJAY GROUP INFRA LLP

a registered Partnership firm having address at 205, Marine Chamber, 43, New Marine Lines, Mumbai - 400 020, also at 12 Floor, Mount Blank Building, Jamshed Road, Near Food Arcade, Matunga (East) Mumbai 400 019. 2. Mr. Atit Virjlal Gala (Partner), an Adult Hindu Indian Inhabitant having address at 12° Floor, Mount Blank Building, Jamshed Road, Near Food Arcade, Matunga (East), Mumbai 400 019.] ...Defendants

1. VIJAY GROUP INFRA LLP Mr. Atit Virjlal Gala (Partner),

Above named Defendants. (As per Order dated on 3rd May 2024 in presiding in Court Room No.84 H.H.J Shri Shaikh Akbar Shaikh Jafar) GREETINGS; WHEREAS the above named Plaintiff/s has/have instituted a Summary Suit in this Honourable Court against you the abovenamed Defendant/s under rule 2 of Order XXXVII of the Code of Civil Procedure, 1908. THE PLAINTIFF THEREFORE PRAYS :-FOR A DECREE AGAINST THE DEFENDANTS JOINTLY AND SEVERALLY AND IN FAVOUR OF THE PLAINTIFF IN SUM OF Rs.19,68,000/- (RUPEES NINTEEN LAKHS SIXTY EIGHT THOUSAND ONLY), WITH FURTHER INTREST @ 1.5 % P. M. ON Rs.10,00,000/- (RUPEES TEN LACS ONLY), FROM 21/07/2023 TILL PAYMENT OR REALISATION AND FOR COST AND INCEDENTALS OF THE SUIT. You are hereby summoned to cause an appearance to be entered for you, within ten days from the service hereof, in default where of the Plaintiff/s will be entitled at any time after

the expiration of such ten days to obtain a decree for the sum of Rs.19,68,000/-, and such sum as prayed for and for costs, together with such interest, if any, as the Honourable Court may order. If you cause an appearance to be entered for you, The Plaintiff/s will thereafter serve upon you a summons for

judgment at the hearing of which you will be entitled to ask the Honourable Court for leave to defend the Suit, Leave to defend may be obtained if you satisfy the Honourable Court by affidavit or otherwise that there is a defense to the suit on the merits or that it is reasonable that you should be

allowed to defend the Suit.

Given under my hand and the seal of this Hon'ble Court. This 14day of May, 2024

S/d (SEAL) For Registrar

City Civil Court, Gr. Bombay S/d

This 14 day of May, 2024

Advocate for the Plaintiff Address: ST MANEK &CO. C-3003, Ashford Royale, S Samuel Street, Nahur(W) Mumbai 400 078. Mobile no.: 99300 71094

Sanjay T. Manek

Email.

stmanek@yahoo.co.in

NOTE: Next date in this Summary Suit is 16/07/2024. Please check the status and next/further date of this Summary Suit on the official website of the City Civil & Sessions Court, Gr. Bombay

चौ.फु. (एकूण क्षेत्र ६७० चौ.फु.) बिल्टअप क्षेत्र, १ला मजला, शंकर पारवती कोहौसोलि. म्हणून ज्ञात इमारत, गणेश नगर, स्टार कॉलनी समोर, डोंबिवली पुर्व, जमीन अ.क्र.१३७, हिस्सा क्र.०२, गाव सागाव, मानपाडा रोड, डोंबिवली पुव-४२१२०१, तालुका कल्याण, जिल्हा ठाए व केडीएमसीच्या मर्यादेत असलेल्या मालमत्तेचे सर्व भाग व खंड. फ्लॅटच्या चतुसिमा: पुर्वेस: लम्बोदर कोहौसोलि. : **पश्चिमेस:** मोकळी जागा : **दक्षिणेस:** फ्लॅट क्र.१०३ : उत्तरे**स:** गणेश प्लाझ जिमनीच्या चतुसिमा: पुर्वेस: लम्बोदर कोहौसोलि.; पश्चिमेस: मोकळी जागा; दक्षिणेस: मोकळी जागा: उत्तरेस: गणेश प्लाझा ठिकाणः डोंबिवली पर्व सही / - प्राधिकत अधिकारी

बँक ऑफ बडोदा, डोंबिवली (पुर्व) शाखा दिनांक: २८.०५.२०२४

PUBLIC NOTICE Notice is hereby given that our client ive acquired development rights of the property, more particularly described in e schedule hereunder written from M/s Diamond Developers and nstructed us to investigate the title of the said property. Any person/s having any right, title and interest or objection o laim by way of sale, lien, maintenance nortgage, inheritance, easement, trust tenancy, security, charge, license lispendens, gift, custodial legal o possession or otherwise of whatsoever nature in respect of the propert described in the schedule hereunde written or any part thereof are hereby requested to make the same known in writing to the undersigned with ecessary documentary evidence within 15 days from the date hereof at ou ddress at 101, Shree Vallab Residency, Daulat Nagar, Road No.3 Borivli (E), Mumbai 400 066 failing which any such claim will be treated as waived.

SCHEDULE OF PROPERTY Balance FSI of All that piece and parcel o and or ground situated lying and being at Village Dahisar, Taluka Borivali on land bearing New C.T.S No.2971 D, Survey No.101, Hissa No.11 (part) bearin C.T.S. No.2975 (part), Survey No.109 Hissa No.6 and Hissa No. 5 bearing C.T.S. Nos.2971 and 2972 situated a Diamond Industrial Estate, Ketkipada

Dated this 1st day of June, 2024
PARTNER **SHARMA & ASSOCIATES** 

## अरनॉल्ड होर्ल्डोंग्ज लि.

सीआयएन: एल६५९९३एमएच१९८१पीएलसी२८२७८३ **नोंदणीकृत कार्यालय:** बी-२०८, रामजी हाऊस, ३०, जांभुळवाडी, जे.एस.एस. रोड, मुंबई-४००००२. दूर:०२२-२२०१६६४०, ई-मेल:arnoldholding9@gmail.com, वेबसाईट:www.arnoldholdings.in ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	( • ) ( •					
	(रू.लाखात, ईपीएस व्यतिरित्त					
अ.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
<b>5</b> .		३१.०३.२०२४	३१.१२.२०२३	३१.०३.२०२३	३१.०३.२०२४	३१.०३.२०२३
٩.	कालावधीकरिता कार्यचलनातून एकूण उत्पन्न*	६३०८.६२३	५५४८.९३५	४३६५.२२९	२०८२०.१९३	१६२९६.५०८
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा /(तोटा) (कर,					
	अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	9032.403	७६२३९	६९.३२४	9२७४.२४९	५०२.२९८
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	9032.403	७६२३९	६९.३२४	9२७४.२४९	५०२.२९८
₽.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	६४०.६१७	७६.२३९	(५२.१६८)	८८२.३६३	3ζ0.ζ0ξ
٩.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता					
	एकत्रित नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर					
	सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	६४०.६१७	७६.२३९	(५२.१६८)	८८२.३६३	३८०.८०६
Ę.	समभाग भांडवल	२३७७.५००	3000.400	३००७.५००	२३७७.५००	३००७.५००
9.	राखीव (पुर्नमुल्यांकित राखिव वगळून) मागील					
	वर्षाच्या लेखापरिक्षित/अलेखापरिक्षित					
	ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे				३११५.७४३	२९३.१९१
۷.	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी)					
	(खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)					
	१. मळ २. सौमिकत	२.६९४	0.243	(0.903)	3.099	9.288

उत्पन्नामध्ये इतर उत्पन्नाचा समावेश नाही

सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.arnoldholdings.in वेबसाईटवर आणि स्टॉक

घेण्यात आले.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये आवश्यकतेनुसार कंपनीच्या लेखापरिक्षकांनी मर्यादित पुनर्विलोकन

सनॉल्ड होल्डींग्ज लिमिटेडकरि

देनांक : ३१.०५.२०२४ डीआयएन:०८८०९८४०

एक्सचेजेंसच्या अर्थात बीएसईएलच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. वरील निष्कर्षाचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तदुनंतर ३० मे, २०२४ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद पटाव

३१ मार्च, २०२४ व ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे आकडे हे संपूर्ण वित्तीय वर्षासंदर्भात लेखापरिक्षित आकडे आणि तृतीय तिमाही अखेरीपर्यंत प्रकाशित

सही / - मरारी मल्लावत पुर्णवेळ संचालक